

राज्यातून व विभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार सन २०१९-२० वर्षापासून प्रदान करणे.

महाराष्ट्र शासन
विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग,
शासन निर्णय, क्रमांक : पुरस्कार २०१८/प्र.क्र. १७९/शिक्षण,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : ३० जानेवारी, २०१९

- वाचा** -१. सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक. संकीर्ण - २०१३/ प्र.क्र.६५ / विजाभज -१, दिनांक- ४ मार्च, २०१७.
२. संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे यांचे क्र. विजाभजसं/स्व. व. पु. /इमाव व विमाप्र/२०१८-१९१७१६, दि.०२/०६/२०१८ चे पत्र.

प्रस्तावना :-

शासन निर्णय दि. ०४/०३/२०१७ अन्वये, राज्यातून व विभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इ. १० वी व इ. १२ वी च्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना या विभागातर्फे स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. याच धर्तीवर आता राज्यातून व विभागातून इ. १० वी व इ. १२ वी च्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना दरवर्षी “स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार” देऊन त्यांचा गौरव करण्यास मा. मंत्रिमंडळाने दि. १५/०१/२०१९ रोजी झालेल्या मा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे. मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्यातून व विभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणेची योजना सन २०१९-२० वर्षापासून लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

योजनेचे स्वरूप :-

क्र.	तपशील	पुरस्कार
१.	इतर मागासवर्ग प्रवर्गातून इ. १० वी च्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेला/ आलेली विद्यार्थी व विद्यार्थिनी	प्रत्येकी रु. एक लाख रकमेचा डिमांड ड्राफ्ट, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
२.	इतर मागासवर्ग प्रवर्गातून इ. १० वी च्या परीक्षेत विभागीय परीक्षा मंडळातून सर्वप्रथम आलेला/ आलेली विद्यार्थी व विद्यार्थिनी	प्रत्येकी रु. एक्कावन्न हजार रकमेचा डिमांड ड्राफ्ट, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

३.	इतर मागासवर्ग प्रवर्गातून इ. १२ वी च्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेला /आलेली विद्यार्थी व विद्यार्थिनी	प्रत्येकी रु. एक लाख रकमेचा डिमांड ड्राफ्ट, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
४.	इतर मागासवर्ग प्रवर्गातून इ. १२ वी च्या परीक्षेत विभागीय परीक्षा मंडळातून सर्वप्रथम आलेला/ आलेली विद्यार्थी व विद्यार्थिनी	प्रत्येकी रु. एकलावन हजार रकमेचा डिमांड ड्राफ्ट, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

राज्यातून व विभागातून इ. १० वी व १२ वी च्या परीक्षेत इतर मागास प्रवर्गातील जेवढे विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्वप्रथम येतील त्यांना सदरहू पुरस्काराची रक्कम वर नमूद केल्याप्रमाणे प्रदान करण्यात यावी. आवश्यकता भासल्यास त्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चाची मागणी शासनाकडे करण्यात यावी. कोणत्याही कारणात्सव सदरहू पुरस्काराची रक्कम विद्यार्थ्यांना विभागून देण्यात येऊ नये.

सदरहू पुरस्कार प्रदान करणेसाठी आयोजित करावयाच्या समारंभासाठी, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यासाठी आणि सदर कार्यक्रमास दूरदर्शन व आकाशवाणीवर प्रसिद्धी देण्याकरिता येणाऱ्या खर्चाची मागणी संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र, पुणे यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करताना करावी. तसेच सदर कार्यक्रमास दूरदर्शन व आकाशवाणीवर व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. त्याचप्रमाणे सदरहू पुरस्कार सोहळ्याचे आयोजन राज्य शासनाच्या मान्यतेने राज्यस्तरावर करावे.

सदर योजनेवरील अनुदान व खर्चाबाबत संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण, पुणे हे नियंत्रक अधिकारी राहतील. सदर अनुदानाची रक्कम आहरीत करण्यासाठी कक्ष अधिकारी / अवर सचिव (अर्थसंकल्प), विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई, आहरण व संवितरण अधिकारी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना घोषित करण्यात येत आहे. स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणेची योजना राबविण्याकरिता दरवर्षी रु. ५०.०० लाख निधी मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे सदर योजनेसाठी नवीन लेखाशिर्ष प्राप्त करून घेण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात यावी.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. --, दि. २२/०१/२०१९ तसेच नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १६/ का.१४१३ दि. १४/०१/२०१९ अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१९०१३११२४२१२६७२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(रविंद्र गुरव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, मुंबई.

३. मा. मंत्री/ मा.राज्यमंत्री, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण यांचे खाजगी सचिव.
४. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई
५. अपर मुख्य सचिव, कृषी व प.दु.म. विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. प्रधान सचिव (प.दु.म.), कृषी व प.दु.म. विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालयीन सर्व विभाग.
१२. आयुक्त, समाज कल्याण, समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१३. संचालक, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
१४. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१५. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१६. महासंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
१७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
१८. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
१९. अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई
२०. सर्व प्रादेशिक उपायुक्त/सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग.
२१. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
२२. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
२३. कक्ष अधिकारी, विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती, विधानभवन, मुंबई.
२४. कक्ष अधिकारी, विधानमंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती, विधानभवन, मुंबई.
२५. निवड नस्ती (कार्यासन-शिक्षण).